September 6, 2022

### **BSE Limited**

Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai – 400 001

Scrip Code: 517562 Scrip ID: TRIGYN National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza Plot no. C/1, G Block Bandra – Kurla Complex Bandra (E) Mumbai - 400 051

Symbol: TRIGYN



Dear Sirs,

Subject:

Newspaper Advertisement-Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 -

Notice of Annual General Meeting, E-Voting, Book Closure Date and Cut-

off Date

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed Public Notice published in the Newspapers viz. Business Standard and Mumbai Lakshadeep on September 6, 2022, intimating the dispatch of the Notice of 36<sup>th</sup> Annual General Meeting and Annual Report 2021-22 and providing information pertaining to e-voting, conducting AGM through VC/OAVM, Book Closure Date and Cut-off Date details:

- 1. Annual General Meeting scheduled to be held on Thursday, September 29, 2022 at 3:30 P.M. via Video Conferencing/Other Audio-Visual Means.
- 2. The remote e-voting will commence on Monday, September 26, 2022 (9:00 A.M.) and end on Wednesday, September 28, 2022 (5:00 P.M.).
- 3. The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 23, 2022 to Thursday, September 29, 2022 (both days inclusive).
- The Company has fixed Thursday, September 22, 2022 as the "Cut-off Date" for the purpose of determining the eligibility of members to vote by remote e-voting or voting at the 36<sup>th</sup> AGM.
- 5. Procedure for the members who are holding shares in physical form or who have not registered their email address to cast their vote through remote e-voting.
- 6. Procedure for the members to get their email address registered.

Enclosed herewith please find a copy of the publication for your reference.

Kindly take the same on record

Thanking you,

Yours faithfully,

For Trigyn Technologies Limited

Mukesh Tank

**Company Secretary** 

Encl: as above



JA-1, Sector-III, Salt Lake City, Kolkata 700 106, W.B. India Phone: 033 6820 1344/1346, Fax: 033 2335 8246, Fmail ID: investorrelations@ahleast.com: Website: www.ahleast.com

NOTICE OF 15TH ANNUAL GENERAL MEETING & E-VOTING INFORMATION TO THE MEMBERS Notice is hereby given that the 15th Annual General Meeting (AGM or Meeting) o Asian Hotels (East) Limited (the Company) will be held on **Wednesday**, 28th September, 2022 at 3:00 p.m. through Video Conferencing (VC)/ Other Audio-Visual Means (OAVM), to transact the business set out in the Notice of 15th AGM dated 30th May, 2022.

In accordance with the General Circular issued by the MCA dated 5th May, 2022 read with other circulars in this regard and SEBI Circular dated 13th May, 2022 Notice of the 15th AGM along with the Annual Report 2021-22 have been sent on Monday 5th September, 2022 through electronic mode only to those Members whose e-mai addresses are registered with the Company or RTA and Depositories Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, 2015 and Secretarial Standards on General Meetings (as amended), the Company shall be providing remote e-voting (facility to cast vote prior to AGM) and also e-voting during the AGM to the Members on all resolutions set forth in the Notice through NSDL as an e-voting agency ir respect of the business to be transacted at the AGM.

- All the members are further informed that: . The remote e-voting will commence on Sunday, 25th September, 2022 at 9:00 a.m. and ends on Tuesday, 27th September, 2022 at 5:00 p.m. The remote e-voting module shall be disabled for e-voting thereafter and shall not be allowed beyond the said date and time and once the vote on a resolution is cast by the member, they shall not be allowed to change it subsequently The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means is
- Wednesday, 21st September, 2022. Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. Wednesday, 21st September, 2022 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if a person is
- already registered with NSDL for remote e-voting then existing user ID and password can be used for casting vote. The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM ma also attend the AGM but shall not be entitled to cast their vote once again A person whose name is recorded in the Register of Members or in the Register
- of Beneficial Owners maintained by the RTA/depositories as on the cut-off date shall be entitled to avail facility of remote e-voting or e-voting at the AGM The Annual Report inter alia, containing the Notice of the 15th AGM is available on the website of the Company at www.ahleast.com and on the websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com. A copy of the

n case of any query, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for shareholders available at the download section of https://evoting.nsdl.com or may contact Mr. Sumit Kumar Mali, Assistant Manager-Corporate Affairs at sumitmali@sarafhotels.com or send email to evoting@nsdl.co.in for further clarifications. For Asian Hotels (East) Limited

same is also available on the website of NSDL at www.evoting.nsdl.com

Saumen Chatteriee Chief Legal Officer & **Company Secretary** 

Place: Kolkata Date: 5th September, 2022

Regd. Office: 27, SDF I, SEEPZ, Andheri (East), Mumbai - 400096

TRIGYN TECHNOLOGIES LTD

Tel: +91 22 6140 0909 Fax: +91 22 2829 1418

Website: www.trigyn.com Email: ro@trigyn.com CIN - L72200MH1986PLC039341 **ANNUAL GENERAL MEETING NOTICE AND EVOTING PROCEDURE** 

NOTICE is hereby given that the Thirty Sixth Annual General Meeting (AGM) of Trigyn Technologies Limited shall be held on Thursday, September 29, 2022 at 3:30 P.M. through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) in compliance of the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with General Circulars dated April 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020 and January 13, 2021 issued by Ministr of Corporate Affairs ("MCA Circulars") along with the Circular dated May 12, 2020 and January 15, 2021 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") to transact the ordinary and specia businesses as set out in the notice of AGM.

The Notice of AGM and Annual Report for the financial year 2021-22 have been sent in electronic mode to the shareholders whose E-mail ids are registered with the Company or the Depository participant(s). The aforesaid documents will also be available on the website of the Company at <u>www.trigyn.com</u> and may also be accessed on the website of BSE Limited at <u>www.bseindia.com</u> and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of NSDL www.evoting.nsdl.com. As per the MCA Circulars and SEBI Circulars, no physical copies of Notice of AGM and Annual Report will be sent to any shareholders.

## Remote e-voting and e-voting during AGM:

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015, Members are provided with the facility to exercise their right to vote by electronic means on resolutions proposed to be passed at the AGM using electronic voting system (e-voting) provided by National Securities Depository Limited (NSDL). Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date i.e. Thursday September 22, 2022 can cast their votes through electronic voting system (remote e-voting) facility provided by NSDL.

The facility for voting through electronic voting system will also be available at the time of AGM and the shareholders attending the AGM who have not caste votes through remote e-voting, will be able t cast their votes at the time of AGM. Members who have voted through remote e-voting shall be eligible to attend the AGM, however they shall not be eligible to vote at the meeting. Members holding shares in physical form are requested to access the remote e-voting facility provided by the Company through NSDL e-voting system at https://www.evoting.nsdl.com

The procedure for remote e-voting and e-voting during the AGM by the Shareholders holding shares in electronic mode / physical mode i provided in the Notice of AGM. The remote e-voting facility shall commence on Monday, September 26, 2022 at 9:00 A.M. and ends on Wednesday, September 28, 2022 at 5:00 P.M. The remote e voting module shall be disabled for voting thereafter. Once the vote on a resolution is casted by the Members, the Members shall not be allowed to change it subsequently

Any person who acquires shares of the Company after the dispatch of AGM Notice and holds shares as on the cut-off date i.e. Thursday, September 22, 2022, may obtain the login ID and password by sending

#### a request at evoting@nsdl.co.in. Manner of registering/updating e-mail address:

- a) Members holding shares in physical mode, who have not registered / updated their e-mail address with the Company, are requested to register / update the same by providing Folio No., Name o shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), Aadhaar (self-attested scanned copy of Aadhaar Card) by email to ro@trigyn.com /einward.ris@kfintech.com
- b) In case shares are held in demat mode, who have not registered / updated their e-mail address, are requested to provide DPID Client ID (16 digit DPID + Client ID or 16 digit beneficiary ID) Name, client master or copy of Consolidated Account statement PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAAR (selfattested scanned copy of Aadhaar Card) to ro@trigyn.com einward.ris@kfintech.com. If you are an Individual shareholders holding securities in demat mode, you are requested to refer to the login method explained at step 1 (A) i.e. Login method for e Voting and joining virtual meeting for Individual shareholders holding securities in demat mode.

The Results shall be declared on or after the AGM of the Company The Results declared shall be communicated to BSE Limited an National Stock Exchange of India Limited within 2 (two) days o conclusion of the AGM of the Company. The Results along with the Scrutinizer's Report shall be placed on the Company's website at www.trigyn.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 23, 2022 to Thursday, September 29, 2022 (both days inclusive).

Members who would like to raise any queries/ questions may send the same from their registered email address mentioning their name, DF ID and Client ID/folio number at Company's email ID ro@trigyn.com on or before September 23, 2022.

In case of any gueries, you may refer the Frequently Asked Question (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call or toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30

## SPEAKER REGISTRATION

Members who would like to express their views or ask questions during the AGM may register themselves as speaker by sending their est from their registered email address mentioning their name DP ID and client ID/Folio no. No. of shares, PAN, mobile number a ro@trigyn.com on or before September 23, 2022. Those Members who have registered themselves as a speaker will be allowed to express their views, ask questions during the AGM. The Company reserves the right to restrict the number of speakers as well as the speaking time depending upon the availability of time at the AGM.

Date: September 5, 2022

For Trigyn Technologies Limited

Company Secretary

Date: 05/09/2022

Place: Lucknow

**10** ECONOMY

## **RUSSIAN FAR EAST MEET**

# India seeks to expand oil footprint

SUBHAYAN CHAKRABORTY New Delhi, 5 September

ndian officials will focus on expanding the country's footprint in oil-rich Siberia when they meet their Russian counterparts at the four-day 7th Eastern Economic Forum beginning Monday in Vladivostok.

The two sides will discuss the possibility of joint oil exploration in the area and cooperation in running offshore oil and gas fields Western companies are in the process of exiting, officials said in New Delhi. Pavan Kapoor, India's ambassador to Russia, will lead the official-level talks at the

summit scheduled September 5-8.

India feels its close ties with Russia, especially after the Ukraine war started in February, has helped it to emerge as that country's most important foreign partner. New Delhi has defended its crude oil imports from Russia. India imported \$7.9 billion worth of oil, crude and refined, from Russia in the first three months of 2022-23 (FY23) compared to \$5.2 billion in the whole of 2021-22 (FY22).

Russia was India's third-largest oil supplier till August, meeting 18.2 per cent of the country's oil needs. The share of crude from Siberia is rising in India's import portfolio compared to Ural grade crude, the country tra-

The ESPO blend, Russia's flagship crude supplied by the Eastern Siberia-Pacific Ocean (ESPO) pipeline, is meant for Asia-Pacific markets and it has become a sought-after commodity for India and China after the Ukraine war started.

## Focus on oil, gas fields

India's ONGC Videsh owns a 20 percent equity stake in the offshore Sakhalin 1 oil and gas field in the Russian Far East. The state-owned company works with its Japanese partners from both the public and private sectors, which collectively own 30 percent in Sakhalin-1.

Exxon owns a further 30 percent in grated oil and liquefied natural gas in Sakhalin-1, but it announced in (LNG) projects in the world. It is a joint June it is pulling out of the project venture between Russian statedespite booking a reported loss run-

MUMBAI | TUESDAY, 6 SEPTEMBER 2022 Business Standard

ning into the billions. swung into action, putting more people on the ground to ensure the Mitsubishi Corporation (10 percent). rigs continue operating. The (upcoming) talks would see how greater cooperation with Rosneft can lead to smoother operations," said an Indian Malaysia and Vietnam. Modi was official. Russian state-owned oil major Rosneft owns the rest 20 percent of the project.

Separately, the Sakhalin 2 project combines onshore and offshore facil-

American multinational oil giant ities and it is one of the biggest inteowned firm Gazprom (50 percent), USA's Shell (27.5 percent), Japanese "ONGC Videsh has since then oil and chemical conglomerate Mitsui (12.5 percent) and Tokyo-based

> Prime Minister Narendra Modi will virtually address the summit, along with his counterparts from chief guest at the 2019 summit and he was expected to visit Vladivostok for the latest meeting, but the acrimony between Russia and the Western allies changed his plans.

## LA OPALA RG LIMITED

CIN: L26101WB1987PLC042512 Regd. Office: Eco Centre, 8th Floor, EM - 4, Sector - V, Kolkata - 700091 Phone No. +91 76040 88814/5/6/7, Email: info@laopala.in, www.laopala.in

NOTICE is hereby given that the 35th Annual General Meeting (AGM) of the Members of La Opala RG Limited (the Company) will be held on Thursday, September 29, 2022 at 3:00 P.M. (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice convening the AGM. The venue of the AGM shall be deemed to be the Registered office of the Company

The Notice convening the AGM along with the Annual Report for the financial year ended March 31, 2022 have been sent only through electronic mode to those Members who have registered their e-mail addresses. The dispatch of the Notice of the AGM and the Annual Report has been completed on September 5, 2022, in conformity with the regulatory requirements

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015, as amended, the Company is pleased to provide e-Voting facilities through NSDL to its Members, in respect of the businesses to be transacted at the AGM.

Please refer to the Notice of the AGM for details for joining the AGM and the manner of casting vote, etc.

The details relating to e-voting in terms of the said Act and Rules, are as under: 1) The date and time of commencement of remote e-voting: September 26, 2022 at 9:00 A.M.

2) The date and time of end of remote e-voting: September 28, 2022 at 5:00 P.M. Remote e-voting shall not be allowed beyond the end date and time mentioned above. The remote e-voting module shall be blocked by NSDL for voting thereafter. 3) The Cut Off date: September 22, 2022. Members holding shares as on the cut-off date, may cast their vote by remote e-voting prior to the AGM or by e-voting at the AGM and are requested to join AGM through VC / OAVM mode, by following the procedures mentioned in the Notice. Persons who are not members as on the Cut Off date should treat this Notice for Information

4) A person who acquires shares and becomes member of the Company after the dispatch of the Notice and holding shares as on the cut-off date may obtain their log-in Id & Password by sending an email mentioning their Folio No., / DPID & Client ID at evoting@nsdl.co.in, or mdpldc@yahoo.com. However, if member is already registered for e-voting, then existing User ID and

password can be used for Login and casting Vote. 5) Members who will be present in the AGM through VC/OAVM Facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-voting shall be eligible to vote through e-voting system at the AGM.

6) Members who have cast their vote through remote e-voting may attend the AGM through VC/OAVM, but shall not be entitled

7) Members whose names are recorded in the Register of Members or in the Register of beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-Voting or the facility of e-Voting during the Meeting. Persons who are not Members as on the cut-off date should treat this notice for information purpose only.

8) Website address of the Company where the Notice of the AGM is displayed www.laopala.in, and can also be accessed from the website of respective stock exchange www.bseindia.com , www.nseindia.com & www.cse-india.com and also on the website of NSDL at www.evoting.nsdl.com

9) Contact details of the persons responsible to address the grievances connected with e-Voting:

Particulars	National Securities Depository Limited	Maheshwari Datamatics Pvt. Ltd.
Name & Designation	Ms. Pallavi Mhatre – Manager Mr. Vikram Jha – Manager	Mr. Ravi Kumar Bahl Compliance Officer
Address	Trade World, "A" Wing, 4th floor. Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai – 400 013	23 R N Mukherjee Road, Kolkata - 700001
Email ID evoting@nsdl.co.in, pallavid@nsdl.co.in m		mdpldc@yahoo.com
Phone No.	033-2281 4662	+91-7003476465

10) Mr. Pravin Drolia, Practising Company Secretary (FCS: 2366; CP No. 1362) has been appointed as the scrutiniser to scrutinise the remote e-voting process and the casting of votes through e-voting process during the AGM in a fair and transparent manner. 11) The results declared along with the Scrutinisers Report shall be placed on the Company's website www.laopala.in and the website of the NSDL immediately after the declaration of the results and also be forwarded to the Stock Exchanges where the shares of the Company are listed.

By Order of the Board For. La Opala RG Ltd

Date: September 6, 2022

Kanchan P Jaiswa Company Secretary

## **ELDECO**

## **ELDECO HOUSING AND INDUSTRIES LIMITED**

CIN: L45202UP1985PLC099376

© Regd. Office: Eldeco Corporate Chamber-1, 2nd Floor, Vibhuti Khand (Opp. Mandi Parishad),

⊕ Website: www.eldecogroup.com | □ Email: eldeco@eldecohousing.co.in

NOTICE OF 37<sup>TH</sup> ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION tice is hereby given that the **37<sup>th</sup> Annual General Meeting ("AGM")** of the Members of Eldeco Housing and Industries Limite "the Company") will be held on Wednesday, September 28, 2022 at 2.00 p.m. (IST) through Video Conferencing / Other Audi **'isual Means ("VC/OAVM")** to transact the businesses, as set forth in the Notice of the AGM

n view of the continuing COVID-19 pandemic, Ministry of Corporate Affairs vide its Circular No. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/202 and 2/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021 and May 5, 2022 respectively and the Securities and xchange Board of India vide Circular number SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2 CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 ("the Circulars") permitted the holding of AGM through VC/OAVM without the physical presence of the members at a common venue. In compliance with the Circulars, the Companies Act, 2013 ("the Act") and Rules framed thereunder and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 **("the SEBI Listing Regulations")**, the 37<sup>th</sup> AGM of the Company is bein eld through VC/OAVM.

n compliance with the abovementioned Circulars, the Notice of AGM along with the Annual Report for the financial year 2021-2022 has been sent only through electronic mode to all those members whose e-mail addresses are registered with the Company/Registra and Share Transfer Agent ("RTA") i.e. Skyline Financial Services Private Limited/ Depository Participant(s) ("DP's"). Members may not and state fraints Agent ("At Je. skyline Financial Services Financial bsite of our Company's RTA at www.skylinerta.com. The electronic dispatch of Notice of AGM along with the Annual Report ha een completed on Monday, September 5, 2022

Members holding shares in physical mode and who have not registered/updated their email addresses with the Company a equested to furnish their email addresses by writing to the Company at **chandni@eldecohousing.co.in** or the Company's RTA at **dmin@skylinerta.com** or **parveen@skylinerta.com**. Members holding shares in dematerialized mode are requested to register/pdate their email addresses with the relevant DP as per the process as advised by the DP.

Members who have not registered their email address may temporarily get their email registered with the RTA by clicking the link https://www.skylinerta.com/EmailReg.php and following the registration process as guided thereafter.

In compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and egulation 44 of the SEBI Listing Regulations and Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Compan Secretaries of India, Members will be provided with the facility to cast their vote electronically, through the remote e-voting facility (before the AGM) and e-voting facility (at the AGM), on all the resolutions set forth in AGM Notice. The facility of casting votes will be provided by CDSL. Facility for e-voting at the AGM will be made available to the Members who are present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote on the resolutions through remote

e-voting. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/ participate in the AGM through VC/OAVM but shall not be eligible to vote at the AGM. The detailed procedure for attending the AGM through VC/OAVM and e-voting is provided in the Notice convening the AGM. The remote e-voting period shall commence on Saturday, September 24, 2022 at 9:00 a.m. (IST) and will end on Tuesday september 27, 2022 at 5:00 p.m. (IST). During this period, members holding shares either in physical form or in dematerialized forms on the cut-off date i.e. Wednesday, September 21, 2022 may cast their votes electronically. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter.

The voting rights of the Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Company as on **Wednesday, September 21, 2022** being the cut-off date. The dividend, if declared at the AGM shall be paid to those members whose names appear in the Register of Members as on the cut

off date i.e. Wednesday, September 21, 2022 and in respect of shares held in dematerialized form, it shall be paid to the my whose names are furnished by National Securities Depository Limited ("NSDL") and CDSL, as beneficial owners as on that date Pursuant to Section 91 of the Act and Rules framed thereunder, as amended from time to time, the Register of Members and Shar ransfer Books shall remain closed from **Thursday, September 22, 2022 to Wednesday, September 28, 2022 (both days inclusive)** ny person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of AGM and olds shares as on cut-off date i.e. Wednesday, September 21, 2022, may obtain the User ID and Password by sending a request a admin@skylinerta.com or chandni@eldecohousing.co.in, However, if the member is already registered with CDSL for e then they may use their existing User ID and password for casting their vote.

Shareholders may note that the Board of Directors at their meeting held on May 13, 2022, has recommended a final dividend of Rs 8/- (400%) per equity share of face value of Rs. 2/- each for the financial year ended March 31, 2022. The final dividend, subject to approval of shareholders, will be paid to the members whose names appear in the Register of members as on the **cut-off date i.e**Wednesday, September 21, 2022 through various online transfer modes to the shareholders who have updated their bank account letails. For shareholders who have not updated their bank account details, Dividend Warrants/Demand Drafts/Cheques will be sen o their registered address. To avoid delay in receiving the dividend, shareholders are requested to update their bank details with the DP's in case securities are held in demat mode and shareholders holding securities in physical form should send a request for updating their bank details, to the Company's RTA to receive the dividend directly into their bank account.

As per the Income Tax Act, 1961 ("IT Act") as amended by the Finance Act, 2020, dividend paid or distributed by the Company on c after April 1, 2020 shall be taxable in the hands of the members. The Company shall therefore be required to deduct tax at sourc ('TDS') at the time of making payment of the said dividend. In general, to enable compliance with TDS requirements, members ar requested to comply and/or update their Residential Status, PAN, Category as per the IT Act with their DP's or in case shares are hele in physical form with the Company/RTA by sending documents through email by Saturday, September 17, 2022

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQ's") and e-voting manual available at <a href="www.evotingindia.com">www.evotingindia.com</a> under help section or write an email to <a href="helpdesk.evoting@cdslindia.com">helpdesk.evoting@cdslindia.com</a>. All grievances connected with the facility for voting by electronic means should be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL a helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43 or our RTA at compliances@skylinerta.com

**Eldeco Housing and Industries Limited** 

Chandni Vii Company Secretary

By the order of the Board

## **¾** Himatsingka

## **NOTICE TO SHAREHOLDERS REGARDING** 37th ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the Thirty Seventh Annual General Meeting ("AGM") of The Company will be held through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") on Wednesday, September 28, 2022 at 11.00 A.M. in Compliance with applicable Provision of Companies Act, 2013 and Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos. 02/2022 dated May 05. 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 respectively issued by the SEBI (collectively referred to as 'relevant circulars"), without the physical presence of the members at common venue. Members will be able to attend the AGM through VC/OAVM only.

In compliance with the relevant circulars the Notice of AGM and the Annual Report 2021-22 including the standalone and consolidated financial statement for the financial year 2021-22, along with Boards Report, Auditors Report and other documents required to be attached thereto, will be sent only by email to all the Members of the Company whose email address are registered with the Company/ Depository Participant(s). The aforesaid documents will also be available on the Company's website - www.himatsingka.com and on the website of stock exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of Company's Registrar and Transfer Agent, KFin Technologies Limited ("KFin") - evoting@kfintech.com.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the Register of Members and Share Transfer books of the Company shall remain closed from Thursday, September 22, 2022 to Wednesday, September 28, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM and ascertainment of members for the entitlement of final dividend on equity share of the Company for the Financial Year 2021-22 if approved by the members n the AGM scheduled to be held on September 28, 2022.

Manner of registering/ updating email addresses for obtaining notice of AGM, Annual Report 2021-22 and/or login credentials for joining the AGM through VC/OAVM including

Physical Holding: Members may send an email request to company at investors@himatsingka.com or to its Registrar and Transfer Agent (RTA) - KFin Technologies \_imited at einward.ris@kfintech.com along with -Scanned copy of the signed request letter mentioning your Name, Folio Number, Share

- certificate Number, complete address, email address and mobile number, and
- Scanned copy of self-attested PAN Card.

Demat Holding: Members holding shares in dematerialized mode are requested to register/ update their email addresses with their relevant Depository Participant.

Alternatively, members may follow the process mentioned above under Physical Holding and send 16-digit DPID & Client ID in place of Folio No. along with scanned copy of self-attested Client Master copy or consolidated Demat account Statement.

Manner of Casting Vote(s) through e-voting.

- a) Member will have opportunities to cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through electronic voting system ("e-voting").
- dematerialized mode or physical mode and for members who have not registered their e-mail address will be provided in the Notice of AGM. The details will also be made available on the website of the Company - www.himatsingka.com and on the website of KFin - https://evoting.kfintech.com.
- c) The facilities for e-voting will also be made available at the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting and will be able to vote at the AGM.
- The login credentials for casting votes through e-voting shall be made available to the members through e-mail. Members who do not receive e-mail or who e-mail addresses are not registered with the Company/KFin/Depository Participant(s), may generate login credentials by following instructions given in the Notes to Notice of AGM.
- The same login credentials may also be used for attending the AGM being conducted through VC/OAVM.

Manner of registering mandate for receiving Dividend directly in Bank Account. **Physical Holding:** Members may send following details/documents by email to the Company at investors@himatsingka.com or to its RTA at einward.ris@kfintech.com.

- Scanned copy of duly filled and signed request letter which shall contain Members Name, Folio Number, Address registered with company, Bank details (Bank Name, Branch, Address, Account No., Account Type, MICR No., IFSC Code)
- Scanned copy of self-attested PAN Card.
- Scanned copy of self-attested address proof (such as Driving License, Bank statement, Election card, Passport, AADHAR Card,) in support of address registered with company.
- Scanned statement of self-attested cancelled cheque bearing name of member or first holders in case shares are in joint name. In case the cancelled cheque leaf does not bear member's name, send a self-attested copy of bank passbook statement page which bears

Demat Holding: Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their bank details with their Depository Participants.

In case the Company is unable to pay dividend to any members by electronic mode, due to non-registration of bank details by members, the company shall dispatch the dividend warrant bankers cheque/Demand Draft/ to the member at the earliest.

Pursuant to the changes introduced by the Finance Act 2020, w.e.f. April 1, 2020 in relation to taxation of dividend, the shareholders are liable to pay tax on the dividend income.

Accordingly, the Company, in compliance with the provisions of the Income Tax Act, 1961 ('Act'), would be required to withhold taxes at the prescribed rates on the dividend paid to its shareholders. The withholding tax rate would vary depending on the residential status of the shareholder and the documents submitted by them and accepted by the Company. Members are requested to update the details of their residential status, PAN & category as per Income Tax Act, 1961 at https://ris.kfintech.com/form15 or mail to RTA at einward.ris@kfintech.com with a copy to the Company at investors@himatsingka.com.

For Himatsingka Seide Limited

Date: September 5, 2022 Sridhar Muthukrishnan Company Secretary & Compliance Officer Place: Bengaluru

## Himatsingka Seide Limited

Registered Office: 10/24 Kumarakrupa Road, High Grounds, Bengaluru - 560 001 Phone: +91-80-22378000 Fax: +91-80-4147 9384

Email: investors@himatsingka.com Website: www.himatsingka.com CIN: L17112KA1985PLC006647

**INSPIRED EXCELLENCE** 



# संपादकीय

## भारताची आर्थिक घौडदौड

भारत आता ब्रिटनला मागे टाकून पाचव्या क्रमांकाची आर्थिक महाशक्ती बनला आहे. या बातमीचा आनंद भाजपला होणे रन्वाभाविक आहे. कारण पंतप्रधान मोदी यांनी दोन हजार चौदा सालानंतर केलेल्या उपाय योजनांमुळेच भारताची ही प्रगति झाली आहे, असे भाजपला मनापासून वाटते. त्यात तथ्यही आहे. डाव्या पक्षांच्या प्रभावाखाली अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करून आपली सत्ता टिकवून ठेवण्याची पराकाष्ठा करणार्या काँग्रेसच्या सत्ताकाळात अगदी मनमोहन सिंगसारखा अर्थतज्ञ पंतप्रधान असतानाही विकास दर कधी पाच टक्क्याच्या वर गेला नव्हता. इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावचे नुसतेच नारे दिले आणि प्रत्यक्षात गरिबी हटली ती केवळ काँग्रेसच्या गावगञ्जा नेत्यांची. त्यामुळे मोदी यांच्या काळात भारताने ब्रिटनला म ागे टाकून पाचव्या क्रमांकाची अर्थसत्ता व्हावे, याचे दुखणे काँग्रेसला वाटणारच. एकेकाळी ज्या ब्रिटिश साम्राज्यावरील सूर्य मावळत नसे, त्या ब्रिटनची अर्थव्यवस्था आज अतिशय अडचणीतून जात आहे. आता भारताच्या पुढे केवळ चार देश म्हणजे अमेरिका चिन, जर्मनी आणि जपान हेच आहेत. भारताने हे जे यश मिळवले आहे ते यासाठी कौतुकारपद आहे कारण भारत मंदीच्या फेर्यात अडकला होता. आजही मंदीने त्याचा पिच्छा सोडलेला नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अनुसार पंतप्रधान मोदी सरकारने घेतलेल्या एकेक निर्णयांमुळेच हे यश साध्य झाले आहे. नाणेनिधी ही काही भाजपची चापलुसी करणारी संस्था नाहि. पण मोदी द्वेषाने पछाडलेले विरोधक नाणेनिधीवरही आरोप करू शकतील. मोदी यांनी राबवलेले मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, व्यवसानरनेही धोरण, आत्मनिर्भर भारत वगैरे निर्णयांचे सकारात्मक परिणाम समोर येऊ लागले आहेत. भारत जगातील महाशक्ति बनण्यासाठी खूपच वेगाने प्रयत्न करत आहे, हे वास्तव आहे. भारताच्या विकास दरावर परिणाम होऊ शकतो, असा धोक्याचा इषारा नाणेनिधी, जागतिक बँक अशा संस्था देत असतानाही विकास दर झपाट्याने वाढतच आहे, याचे कारण तज्ञांच्या लक्षात येत नाही. मात्र असे असले तरीही एक गोष्ट रपष्ट आहे. भारताच्या या समृद्ध आर्थिक अवस्थेचे प्रतिबिंब सामान्य लोकांच्या जीवनात उमटत नाहि. महागाईच्या दराने कळस गाठला आहे. म ोदी सरकार भलेही आकडेवारीत यशस्वी झाले असेल, पण प्रत्यक्ष लोकांच्या जीवनात सुखमयता आणण्यात त्याला संपूर्ण अपयश आले आहे. याचे कारण अर्थात मोदी किंवा अर्थमंत्रि निर्मला सितारामन यांनी प्रत्यक्ष उपाययोजनांच्या परिणामकारकतेचा सखोल जाऊन अभ्यास केलेला नाही. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे आणि राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून जी आकडेवारी दिली जात आहे, ती कागदावर तर सुखावह वगैरे वाटते. प्रत्यक्षात बेरोजगारांचे तांडेच्या तांडे इकडे तिकडे हिंडताना दिसतात. त्यांच्या हाताला काम हवे आहे. पण त्यांना ते मिळत नाहि. त्यावर उपाययोजना केली तरच या सुखद आकडेवारीला काही अर्थ आहे. मोद्धी नेहमी म्हणतात त्या शेवटच्या पायरीवरील माणसाला अर्थव्यवस्थेची गोड फळे मि ळायला हवीत. पण तसे घडताना दिसत नाही. भारताची अर्थव्यवस्था पाच द्रिलियन डॉलर्सची बनवण्यापेक्षाही जास्त आव्हान आहे ते महागाईचा दर आटोक्यात आणण्याचे. जुलैमध्ये किराणा वस्तुंच्या महागाईचा दर सहा दशांश एकाहत्तर इतका मोजला गेला आहे जो प्रचंड प्रमाणात जारन्त आहे. परदेशांकडून घेतलेल्या कर्जाचा आकडाही आठ दशांश दोन टक्क्यांनी वाढला आहे. हे मोठे आव्हान आहे. हे खरे आहे की पाकिस्तान, नेपाळ आणि श्रीलंका तसेच बांगलादेश हे शेजारी देश कोसळण्याच्या स्थितीत असताना भारताची स्थिती यूरोपीय देशांपेक्षाही जास्त चांगली आहे. पण त्यावर समाधान मानून चालणार नाही. भारतातील साम ान्य माणसाला महागाई आटोक्यात आल्याचे आणि स्वस्ताईचे सुवर्णयुग अतरल्याची खात्री पटायला हवी. त्यासाठी उद्योगांसाठी अनुकूल वातावरण हवे. राहुल गांधी यांनी देश उद्योगपतींचा नाहि, तर गरिबांचा आहे असे नुकतेच म्हटले आहे. त्यांनी आपल्या आजीच्या म्हणजे इंदिरा गांधी यांच्या काळात देशात बिर्ला आणि टाटा तसेच गोदरेज यांना करो महत्व दिले जात होते आणि त्यांनाच कशी सारी कंत्राटे दिली जात होती, हे अभ्यासावे. उगीचच पढिक पोपटपंची करू नये. देश डाव्यांच्या प्रभावाखाली आहे, असे एकीकडे भासवायचे आणि दूसरीकडे उद्योगपतींकडून काँग्रेसला देणग्या मि ळवायच्या, हे राजकारण नेहमीच काँग्रेसने केले. राहुल गांधी यांनी आपल्या पक्षाच्या पूर्वकृत्यांवरून एकदा नीट नजर घालावी. काँग्रेसचे अगदी गल्लीबोळातील नेतेही भाषणात उद्योगपतींना शिव्या घालायचे आणि त्यांच्याच खर्चाने परदेश दौरे वगैरे करून यायचे. हाच ढोंगीपणा आता चालत नाहि, हे खरे राहुल यांचे दुखणे आहे. काळाबाजारवाल्यांना नेहरू हंटरने बडवून काढण्याच्या गोष्टी करायचे. प्रत्यक्षात त्यांनी तसे कधीही केले नाहि. जाहिर भाषणात उद्योगपतींना शिव्या हा डाव्यांच्या प्रभावाखाली असलेल्या काँगेसच्या काळातील मूलमंत्र बनला होता. पण उद्योगपतींना प्रोत्साहन दिले नाही तर नोकऱ्या कशा तयार होणार आणि उत्पादन झाले नाहि तर वस्तुंची आयात करावी लागणार. हे आजही अंबानी आणि अदानी यांना शिव्या देणार्या ढोंगी लोकांना कळावे कसे. उद्योगपदी साव आहेत, असा त्याचा अर्थ नाही. पण शेतकऱ्यांइतके तेही महत्वाचे आहेत. हे ज्याला समजले तो प्रगति करून गेला. मोदी सरकारने देश पाचवी अर्थव्यवस्था झाल्याचा आनंद साजरा न करत बसता देशाच्या विकासाची फळे शेवटच्या पायरीवर असलेल्यापर्यंत कशी पोहचतील, याचे प्रयत्न

केले पाहिजेत.



सीआयएन : एल७ २२००एमएच १९९५पीएलसी०९३१३० ७८ **नोंदणीकृत कार्यालय:** रत्नज्योत इंडस्ट्रियल इस्टेट, इडा लेन, विले पार्ले (पश्चिम), मुंबई – ४००५६. दूरध्वनी: ०२२-६६८८९९००

ई-मेलः investor@dynacons.com, वेबसाईट : www.dynacons.com

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की डायनाकॉन्स सिस्टीम्स अँड सोल्युशन्स लिमिटेड (कंपनी) ची २७ वी वार्षिव . ।रण सभा (एजीएम) शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी दुपारी ०३:०० वाजता, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) /अन्य दकशाव्य माध्यम् (ओएव्हीएम्) दारे कंपनी कायदा २०१३ आणि त्याअंतर्गत बनवलेले निया आणि सिक्यरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंटर रेयुलेशन्त, २०१५, २०१५ च्या सर्व लागू ततुर्वीचे पालन करून परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ०८ एप्रिंट २०२०; क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० आणि क्र.२०/२०२० दिनांक ५ मे २०२०, क्र.०२ २०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१ क्रमांक २/२१ १४ डिसेंबर २०२१ आणि क्रमांक ०२/२०२२ दिनांव १५ मे २०२२ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली इतर लाग परिपत्रके (एमसीए) आणि परिपत्रव क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२०, परिपत्रव क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२१ आणि क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे , डएइख चे २०२: (एकत्रितपणे 'लागू परिपत्रके' म्हणून संदर्भित केले जाते. सदस्य व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थि राहण्यास आणि मतदान करण्यास सक्षम असतील. केवळ व्हीसी/ओएव्हीएम सविधेद्वारे भाग घेणारे सदस् एजीएममध्ये उपस्थित असल्याचे मानले जाईल आणि त्यांची उपस्थिती गणसंख्येच्या हेतूने गणली जाईल. पुन्ह एजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायावर विचारविमर्श करण्यासाठी आयोजित केली जाईँल

- लागु परिपत्रकांचे पालन करून, एजीएम बोलावणारी सूचना आणि २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी स्वतं आणि एकत्रित आर्थिक विवरणपत्रे, मंडळाचा अहवाल, लेखा परीक्षकांचा अहवाल आणि त्यासोबत जोडण आवश्यक असलेली इतर कागदपत्रे पाठवली जातील. कंपनीचे सर्व सदस्य ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी / डिपॉझिट सहभागींकडे नोंदणीकृत आहेत. कोविड-१९ महामारी लक्षात घेता, कंपनी ईमेल शिवाय भागधारकांना कागदपत्रांच सेवा देऊ शकणार -होते होते होते हैं स्वाप्त कंपनी सर्व भागधारकांना विनंती करते ज्यांनी अद्याप त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृ केलेले नाहीत किंवा त्यांचे ईमेल पत्ते कंपनी/आरटीएकडे अद्यतनित केलेले नाहीत त्यांची नोंदणी करण्याची उपरोक्त दस्तऐवज कंपनीच्या www.dynacons.com या संकेतस्थळावर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटव म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाइट www.nseindia.com वर देखी
- सदस्यांद्वारे ईमेल पत्ता नोंदणी/अपडेट करण्याची पद्धत:
- वास्तविक स्वरूपात असलेल्या शेअर्सच्या बाबतीत: भागधारक त्याच्या फोलिओ क्रमांकाचा उल्लेख करू आरटीए ला info@bigshareonline.com वर ईमेलद्वारे विनंती पाठव् शकतो. डीमॅट स्वरूपात असलेल्या शेअर्सच्या बाबतीत: भागधारक कृपया डिपॉझिटरी सहभागीदार शी संपर्क साधू शक
- आणि डीआरने अनुसरण केलेल्या आणि सल्लूयानुसार डीमॅट खात्यामध्ये ईमेल पत्ता आणि बँक खात्याचे तपशीत नोंदव् शकतो
- सभासदांना इलेक्टॉनिक मतदान प्रणाली ('ई-व्होटिंग') द्वारे एजीएमच्या सचनेमध्ये नमद केल्यानुसार व्यवसाय
- डीमटेरिअलाइज्ड स्वरूपात, वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी दरस्थपणे मतदान करण्य पद्धत (रिमोट ई-व्होटिंग) आणि ज्या सदस्यांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदविला नाही त्यांच्यासाठी एजीएम
- इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा एजीएम मध्ये देखील उपलब्ध करून दिली जाई आणि एजीएम ला व्हीसी/ओएव्हीएम द्वारे उपस्थित असलेले सदस्य ज्यांनी दूरस्थ ई-व्होटिंगद्वारे आपले मत्
- दिलेले नाही ते एजीएम मध्ये मतदान करू शकतील. ई-व्होटिंगद्वारे मत देण्यासाठी लॉगिन क्रेडेन्शियल सदस्यांना ईमेलद्वारे उपलब्ध करून दिले जातील. ज्या सदस्यांन ईमेल मिळत नाही किंवा ज्यांचा ईमेल पत्ता कंपनी/आरटीए/डिपॉझिटरी सहभागीकडे नोंदणीकृत नाही, ते एजीएम
- सचनेचा भाग असलेल्या 'नोटस' मध्ये दिलेल्या सचनांचे पालन करून लॉगिन क्रेडेंशियल तयार करू शकतात लॉगिन क्रेडेन्शियल्स आणि एजीएम मध्ये व्हीसी/ओएव्हीएम द्वारे उपस्थित राहण्याची पद्धत 'नोट्स' मध्ये दिलेल सूचनांचे अनुसरण करून मिळवता येईल.
- लाभांश मंडळाने रु.०.५० चा अंतरिम लाभांश जाहीर केला होता. दि.१२ ऑगस्ट २०२१ रोजी ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी रू. १०च्या दर्शनी मल्याचे प्रति इक्रिटी शेअर आणि २३ ऑगस्ट २०२१ रोज पात्र असलेल्या सर्व भागधारकांना दिले गेले. दिलेला अंतरिम लाभांश ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिव
- वर्षासाठी अंतिम लाभांश मानला जातो सभासदांची नोंदणी आणि भाग हस्तांतरण पुस्तक शनिवार, २४ सप्टेंबर २०२२ ते शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवसांसह) एजीएमच्या उद्देशाने बंद राहतील. लागू असलेल्या परिपत्रकांनुसार ज्या सभासदांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केले होते त्यांना इलेक्ट्रॉनि पद्धतीने लाभांशाचे पेमेंट केले गेले
- लाभांश वॉरंट/डिमांड ड्राफ्ट ज्या भागधारकांनी त्यांचे बँक खाते तपशील अद्ययावत केले नव्हते त्यांच्या नोंदणीवृ पत्त्यावर पाठवले होते
- लाभांशाचा भरणा लागू दराने स्रोतावरील कर (टीडीएस) कपातीच्या अधीन होता.
- लाभांश प्राप्त करण्यासाठी अनिवार्य नोंदणीची पद्धत. सदस्यांना त्यांचे संपूर्ण बँक तपशील नोंदणी/अपडेट करण्य
- त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटसोबत ज्यांच्याकडे ते त्यांची डीमॅट खाती ठेवतात, जर शेअर्स डीमटेरियलाइ मोडमध्ये ठेवले असतील आवश्यक कागदपत्रे सबमिट करून आणि
- कंपनी/बिगशेअर सर्व्हिंसेस प्रायव्हेट लिमिटेड सोबत, investor@dynacons.com किंव info@bigshareonline.com वर ईमेल करून, जर शेअर्स वास्तविक स्वरूपात असतील तर, ( स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राची स्कॅन प्रत ज्यामध्ये सदस्यांचे नाव असेल. फोलिओ क्रमांक. बँक तपशील (बँव खाते क्रमांक, बँकेच्या शाखेचे नाव आणि पत्ता, खन्नड्ड, चखउठ तपशील), (२) पॅन कार्डची स्वयं-साक्षांकि प्रत आणि (३) रह केलेले चेक पान सादर करा
- सभासदांना विनंती करण्यात येते की त्यांनी एजीएम आयोजित केलेल्या नोटिसचा भाग असलेल्या सर्व 'नोट्रस्

मंडळाच्या आदेशा डायनाकॉन सिस्टम्स अँड सोल्युशन्स लिमिटेड सही/ पूजा पटव

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकार्र

## हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड

नीत. कार्यात्वयः ०१, कम्युनिटी सेन्टर, बसंत लोक, वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. द्र्रः:०११-४९२६७००, टोल फ्री क्रमांक: १८०० २१२ ८८००, ई-मेल:customer.care@herohit.com संपर्क पत्ता: इमारत क्र.०७, २रा मजला, कम्युनिटी सेन्टर, वसंत लोक, वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७

## मागणी सूचना

सिक्यरीटायदोशन ॲन्ड रिकन्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेट्स ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (कायदा) च्या कलम १३(२) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (रुल्स) च्या नियम ३ अन्वये.

ज्याअर्थी कायद्याअंर्तगत **हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड** (एचएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी हे खाली स्वाक्षरीकर्ता आहेत आणि अधिनियमाच्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये त्यांना प्राप्त अधिकाराअंतर्ग त्यांनी यापुर्वीच कायद्याचे कलम १३(२) अन्वये खाली नमुद तारखांना मागणी सूचना दिली होती, ज्यामध्ये कर्जदार/सहर्कदार/जामिनदार (सर्व एकेरी किंवा एकत्रित कर्जदार)/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांना कळविण्यात आले होते की, संबंधित सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत मागणी सूचनेत नमुद रक्कम जमा करावी. सदर सूचनेच्या प्रती रजिस्टर्ड पोस्ट ए.डी. मार्फत देण्यात आली होती आणि ते खालील स्वाक्षरीकर्ताकडे उपलब्ध आहे आणि सदर कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांची इच्छा असल्यास सर्वसाधारप कार्यालयीन वेळेत कोणत्याही कामकाजाच्या दिवशी खालील स्वाक्षरीकर्ताकडून प्रत प्राप्त करून शकता.

वरील संदर्भात पुन्हा एकदा सदर कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांना येथे सूचना देण्यात ये आहे की, सदर कर्जदाराद्वारे निष्पादित कर्ज करारनामा व इतर दस्तावेज/लेखी अहवालात नमुदप्रमाणे संपुर्ण रक्कम भगणा होदेपर्यंत आणि/किंवा मक्ततेच्या तागवेपर्यंत ग्रकाना (ड.) मध्ये नमट मंबंधित तागवेपामन खाली टिलेल्य ापशिलानुसार पुढील व्याजासह एकत्रित संबंधित नावांच्या समोर दिलेली रक्कम संबंधित सूचनेच्या तारखेपासू ६० दिवसांत एचएचएफएलकडे जमा करावी. कर्जाचे परतफेडीकरिता प्रतिभूती म्हणूने सदर कर्जदाराद्वीरे

ı	एचएचएफएलकड खाल	एचएफएलकड खालाल प्रातमूत मालमत्ता तारण ठवण्यात आला हाता.		
ı	कर्ज खाते	कर्जदार/कायदेशीर वारसदार	तारखेला एकूण देय	मागणी सूचना दिनांक
ı	क्र.	/कायदेशीर प्रतिनिधीचे नाव	थकबाकी रक्क्रम (रु.)*	एनपीए दिनांक
l	HHFMUMHOU	कृष्णादेव गिरीजेश मिश्रा,	२५ ऑगस्ट, २०२२ रोजी	२५ ऑगस्ट, २०२२
ı	19000006147 and	प्रिया सुरेश पांड्ये	रु.१०२८९६५/- (रुपये दहा	१०.०५.२०२२
ı	HHFMUMIPL		लाख अञ्चावीस हजार नऊशे	
ı	2000000608		पासष्ट फक्त)	

प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णनः फ्लॅट क्र.१०२, १ला मजला ,बी विंग, रिद्धी-र स्वप्नलोक रेसिडेन्सी फेज-२, गट क्र.४६२, हिस्सा क्र.बी, गाव मुरोली, तालुका पालघर, जिल्हा पालघर, ठाणे ४०१४०४ (कार्पेट क्षेत्रफळ ३८२.९३ चौ.मी.) आणि चतुसिमा: उत्तरेस: आतील रस्ता ; पुर्वेस: बंगला ; दक्षिणेस: रिद्धी

HHFMUMHOU20000010996	श्री. नितीन कदम,	२३ ऑगस्ट, २०२२ रोजी	२३ ऑगस्ट, २०३
and	वैशाली गौतम	रु.२५८८२८५/- (रुपये पंचवीस	08.0८.२0२२
HHFMUMIPL20000010998	केदारी	लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे	
		पंच्याऐंशी फक्त)	

प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र.०६, १ला मजला, ए-विंग राधा कोहौसोलि., क्षेत्रफळ ४०६ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, अर्थात ३७.७३ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, गाव कळवा, कुंभार आळी, बुधाजी नगर, चेउळकर रोड, सिटी सर्व्हे क्र.३०४ व ३०८ ते ३११, कळवा (पूर्व), ठाणे, महाराष्ट्र-४००६०५ आणि चतुसिमा: उत्तरेस: कुंभार लेन रोड; पुर्वेस: निवासी इमारत; दक्षिणेस: निवासी इमारत; पश्चिमेस: निवासी इमारत. श्री. नितीन कदम, HHFMUMHOU20000010996 २३ ऑगस्ट, २०२२ रोजी २३ ऑगस्ट. २०२३ वैशाली गौतम रु.२५८८२८५/- (रुपये पंचवीस 08.06.2022 HHFMUMIPL20000010998 लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे पंच्याऐंशी फक्त)

प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र.०६, १ला मजला, ए-विंग राधा कोहौसोलि., क्षेत्रफळ ४०६ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, अर्थात ३७.७३ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, गाव कळवा, कुंभार आळी बुधाजी नगर, चेउळकर रोड, सिटी सर्व्हे क्र.३०४ व ३०८ ते ३११, कळवा (पूर्व), ठाणे, महाराष्ट्र-४००६०५ आणि चतुसिमाः उत्तरेसः कुंभार लेन रोडः; पुर्वेसः निवासी इमरतः; दक्षिणेसः निवासी इमारतः; पश्चिमेसः निवासी इमारत. HHFVASHOU २७ ऑगस्ट. २०२२ रोजी

२९ ऑगस्ट. २०२

प्रकाश नारलकर.

उत्तरेस: रस्ता ; पुर्वेस: मोकळी जागा ; दक्षिणेस: रस्ता ; पश्चिमेस: मोकळी जागा.

अठठ्याऐंशी हजार सातशे तेरा फक्त) प्र<mark>तिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन:</mark> फ्लॅट क्र.१०५, १ला मजला, इमारत टाईप-४ विंग-के. शभम रेसिडेन्सी. सर्व्हे क्र.१५६. हिस्सा क्र.३. क्षेत्रफळ ०-६८-४ एच.आर.पी.. सर्व्हे क्र.१६३. हिस्स क्र.२, क्षेत्रफळ ०-१४-२ एच.आर.पी, सर्व्हें क्र.१५६, हिस्सा क्र.५, क्षेत्रफळ ०-१२-६ एच.आर.पी. आणि सर्व क्र.१६३, हिस्सा क्र.१, क्षेत्रफळ ०-२६-३ एच.आर.पी., गाव पाली, तालुका सुधागड, जिल्हा रायगड, महाराष्ट्र ४९०२०५ (कार्पेट क्षेत्रफळ २७.२२५ चौ.मी. तसेच टेरेस/वरांधासह बाल्कनी क्षेत्रफळ ५.७०० चौ.मी.) आणि चतुसिम

HHFDOMHOU21000017437 राज्जा ए. चव्हाण, २२ ऑगस्ट, २०२२ रोर्ज २२ ऑगस्ट, २०२ अपर्णा अंकुश रु.२७००६४५/- (रुपये सत्तावीस HHFDOMIPL21000017440 चव्हाण लाख सहाशे पंचेचाळीस फक्त) प्रतिभत मालमत्ता /स्थावर मालमत्ता /तारण मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र.३०४. विंग-ए. ३रा मजला. क्षेत्रफव ५९० चौ.फु. (बिल्टअप), प्रियांका अपार्टमेंट, प्रियांका कोहौसोलि., सर्व्हे क्र.७०, हिस्सा क्र.२ भाग, प्लॉट क्र.४ गाव कुळगाव, बदलापूर (पश्चिम), तालुका व जिल्हा अंबरनाथ आणि ठाणे, महाराष्ट्र-४२१५०४ आणि चतुसिम

HFFMUMHOU राकेशकमार प्रजापती. २३ ऑगस्ट. २०२२ रोजी २५ ऑगस्ट, २०२ रु.७१३३८५८/- (रुपये एकाहत्तर लाख 06.06.2022 विश्वनाथ प्रजापती तेहतीस हजार आठशे अठ्ठावन्न फक्त) प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णनः फ्लॅट क्र.४०२, ४था मजला, सी विंग, क्षेत्रफळ

उत्तरेस: ए विंग-प्रियांका अपार्टमेंट; पुर्वेस: इरत इमारत; दक्षिणेस: पुजा इमारत; पश्चिमेस: आतिल रस्ता.

६५७ चौ.फ. कार्पेट क्षेत्र, मंगल कपा को-ऑपरेटिव्ह हौसिंग) सोसायटी लिमिटेड म्हणन ज्ञात इमारत, आनंद नगर अप्पा पाडा, कुरार गाव, सीटीएस क्रॅ.१९(भाग), २१,२२,२५(भाग), २६(भाग), महसूल गाव मालाड (पुर्व), तालुक बोरिवली, मुंबई-४०००९७ आणि चतुसिमा: उत्तरेस: मोकळी जागा; पुर्वेस: झोपडपट्टी; दक्षिणेस: रोमी इमारत, झोपडपट्टी ; पश्चिमेस: झोपडपट्टी.

°संबंधित मागणी सुचनामध्ये नमुद्र पुढील व्याज, अतिरिक्त व्याज, तसेच प्रासंगिक खर्च, शुल्क इत्यादी रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत आलेले सर्व खर्च समाविष्ट. जर सदर कर्जदार यांनी उपरोक्तप्रमाणे एचएचएफएलकडे रक्कम जमा करण्यात कसूर केल्यास सदर कायद्याच्या कलम १३(४) आणि अन्य लागू नियमानुसार प्रतिभूत मालम् स्थावर मालमत्तेसमोर कारवाई केली जाईल आणि याकरिता येणारा खर्च व परिणामास सदर कर्जदार/कायदेशी वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी जबाबदार असतील

सदर कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांना एचएचएफएलच्या पर्वलेखी परवानगीशिवाय विक्री भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्तेचे हस्तांतर करता येणार नाही. जर कोण व्यक्तीने कायद्याचे किंवा अधिनियमाचे उल्लंघन केल्यास कायद्यान्वये तरतुदीप्रमाणे कारावास किंवा दंड होऊ

दिनांक: ०६.०९.२०२२ हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेडकरित सही/- प्राधिकृत अधिकारी

## सीवूडस् इस्टेट लिमिटेड

**नोंवणीकृत कार्यालयः** सेटर ५४/५६/५८ एनआरआय कॉम्प्लेस, नेरूळ, नवी मुंबई-४००७०६. **दूर.:**३५५९३०६०, **ई-मेल:cem@nricomplex.in** CIN: U70100MH1997PLC106903

## व्हिडीओ कॉन्फरर्न्सींग (व्हीसी)/इतर दृकश्राव्य माध्यम द्वारे होणारी २५वी वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती

चना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची २५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, ्र ग्प्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या लागू तरतुदी आणि सहकार ांत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रक दिनांक ५ मे. २०२०. ८ एप्रिल. २०२० आणि १३ एप्रिल. २०२० नसार एजीए मूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/इतर दृकश्राव्य माध्यमा

ओएव्हीएम) होणार आहे . उपरोक्त परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार एजीएम सूचना व ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वार्षि गहवालाच्या विद्युत प्रती ज्या भागधारकांचे ई-मेल बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक ागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) व ठेवीदार यांच्याकडे नोंद आहेत त्यांना पाठविले जातील

ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धतः या सदस्यांनी निबंधक आणि भाग हस्तांतर प्रतिनधी (आरटीए) किंवा त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीकडे त्यांच -मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही त्यांना पुढील पद्धतीने त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणी करण्याची विनंती केली

वास्तविक भागधारकांसाठी: वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्रा स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व ाक्षांकीत-स्कॅन प्रत) सारखे आवश्यक तपशील headaccounts@nricomplex.in वर पाठवा

डेमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी कृपया डीपीआयडी-सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयर्ड सीएलआयडी किंवा १६ अंकी लाभार्थी आयडों), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकेत्रित लेखा अहवालाचे प्रत, पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) सारखे

गवश्यक तपशील headaccounts@nricomplex.in वर पाठवावे वैकल्पिकरित्या, तुम्ही evoting@nsdl.co.in वर ई-मतदानासाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मेळवण्यासाठी वर नमूद केल्याप्रमाणे कागदपत्रे किंवा माहितीसह विनंती पाठवू शकता. परंतु सर्व स्कॅन केलेल् गीडीएफचा एकण आकार (पॅन ची स्कॅन केलेली प्रत. आधार ची स्कॅन केलेली प्रत आणि भाग प्रमाणपत्रा

स्कॅन केलेली प्रत) २ एमबी पेक्षा जास्त नसावी. ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता एजीएम आणि वार्षिक अहवालाची सचना एनएसडी त्र्या www.evoting.nsdl.com वर आणि कंपनीच्या www.nricomplex.in वर होस्ट केर्ल

२५ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमृद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी कंपनी तिच्या सर्व सदस्यां-रेमोट ई-व्होटिंग सुविधा ('रिमोट ईं-व्होटिंग') प्रदान करत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी एजीएम ('ई-व्होटिंग रम्यान ई-मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा प्रदान करत आहे

ज़ीएम आणि रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगमध्ये सामील होण्याची तपशीलवार प्रक्रिया २५ व्या एजीएमच नूचनेमध्ये प्रदान केली आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या मोजण्याच्या उद्देशा हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएमला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना केली जाईल

सीवूडस् इस्टेट लिमिटेडकरिता सही/ श्री. संदिप सारीन डीआयएन:०८६३४७६३

दिनांक : ५ सप्टेंबर, २०२२ ठिकाण : नवी मुंबई

## TRIGYN TECHNOLOGIES LTD

Regd. Office: 27, SDF I, SEEPZ, Andheri (East), Mumbai – 400096

Tel: <u>+91 22 6140 0909</u> Fax: <u>+91 22 2829 1418</u> Website: <a href="mailto:www.trigyn.com">www.trigyn.com</a> Email: ro@trigyn.com
CIN - L72200MH1986PLC039341

### **ANNUAL GENERAL MEETING** NOTICE AND EVOTING PROCEDURE

NOTICE is hereby given that the Thirty Sixth Annual Genera Meeting (AGM) of Trigyn Technologies Limited shall be held or Thursday, September 29, 2022 at 3:30 P.M. through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) in compliance of the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with General Circulars dated April 08, 2020 April 13, 2020, May 05, 2020 and January 13, 2021 issued by Ministr of Corporate Affairs ("MCA Circulars") along with the Circular dated May 12, 2020 and January 15, 2021 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") to transact the ordinary and specia businesses as set out in the notice of AGM.

The Notice of AGM and Annual Report for the financial year 2021-22 have been sent in electronic mode to the shareholders whose E-mai ds are registered with the Company or the Depository participant(s) The aforesaid documents will also be available on the website of th Company at <u>www.trigyn.com</u> and may also be accessed on the website of BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of NSDL www.evoting.nsdl.com. As per the MCA Circulars and SEBI Circulars, no physical copies of Notice of AGM and Annual Report will be sent to any shareholders.

## Remote e-voting and e-voting during AGM:

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015, Member are provided with the facility to exercise their right to vote by electronic means on resolutions proposed to be passed at the AGM using electronic voting system (e-voting) provided by National Securitie Depository Limited (NSDL). Members holding shares either in physica form or in dematerialized form, as on cut-off date i.e. Thursday September 22, 2022 can cast their votes through electronic voting system (remote e-voting) facility provided by NSDL.

The facility for voting through electronic voting system available at the time of AGM and the shareholders attending the AGN who have not caste votes through remote e-voting, will be able to cast their votes at the time of AGM. Members who have voted through remote e-voting shall be eligible to attend the AGM, however they shall not be eligible to vote at the meeting. Members holding shares in physical form are requested to access the remote e-voting facility provided by the Company through NSDL e-voting system a https://www.evoting.nsdl.com

The procedure for remote e-voting and e-voting during the AGM by the Shareholders holding shares in electronic mode / physical mode i provided in the Notice of AGM. The remote e-voting facility shall commence on Monday, September 26, 2022 at 9:00 A.M. and ends on Wednesday, September 28, 2022 at 5:00 P.M. The remote e voting module shall be disabled for voting thereafter. Once the vote on a resolution is casted by the Members, the Members shall not be allowed to change it subsequently.

Any person who acquires shares of the Company after the dispatch of AGM Notice and holds shares as on the cut-off date i.e. Thursday September 22, 2022, may obtain the login ID and password by sending a request at <u>evoting@nsdl.co.in</u>.

## Manner of registering/updating e-mail address:

- a) Members holding shares in physical mode, who have not registered updated their e-mail address with the Company, are requested to register / update the same by providing Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), Aadhaar (self-attested scanned copy of Aadhaar Card) by email to ro@trigyn.com /einward.ris@kfintech.com
- In case shares are held in demat mode, who have not registered updated their e-mail address, are requested to provide DPID Client ID (16 digit DPID + Client ID or 16 digit beneficiary ID) Name, client master or copy of Consolidated Account statement PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAAR (selfattested scanned copy of Aadhaar Card) to ro@trigyn.com einward.ris@kfintech.com. If you are an Individual shareholders holding securities in demat mode, you are requested to refer to the login method explained at step 1 (A) i.e. Login method for e Voting and joining virtual meeting for Individual shareholders holding securities in demat mode

The Results shall be declared on or after the AGM of the Company The Results declared shall be communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited within 2 (two) days o conclusion of the AGM of the Company. The Results along with the Scrutinizer's Report shall be placed on the Company's website a www.trigyn.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 23, 2022 to Thursday, September 29 2022 (both days inclusive).

Members who would like to raise any queries/ questions may send th same from their registered email address mentioning their name, DF ID and Client ID/folio number at Company's email ID ro@trigyn.com on or before September 23, 2022.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Question (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call or toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30

## SPEAKER REGISTRATION

Members who would like to express their views or ask question during the AGM may register themselves as speaker by sending their request from their registered email address mentioning their name DP ID and client ID/Folio no, No. of shares, PAN, mobile number a ro@trigyn.com on or before September 23, 2022. Those Members who have registered themselves as a speaker will be allowed to express their views, ask questions during the AGM. The Company reserves the right to restrict the number of speakers as well as the speaking time depending upon the availability of time at the AGM.

Date: September 5, 2022

For Trigyn Technologies Limited Mukesh Tank Place: Mumbai

Company Secretary

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given to general public at large that my clients **Mother LATE SMT, PUSHPA** BANSIDHAR DARIRA & LATE SMT. LAKHAMBAI LAXMANDAS DARIRA were the Join members of THE TOLARAM VISHAL CO-OP. HSG. SOC. LTD, and were the Joint owners of Flat No. 104, 1st Floor, D-Wing, Tolaram Vishal CHS Ltd, Chembur Colony, Mumbai-400 074; admeasuring area of 560 Sq.fts. Super Built-up, holding 5 shares of the said society bearing distinctive Nos. from 96 to 100 under Share Certificate No. 20 dated 17.02.1990. The said LATE SMT. PUSHPA BANSIDHAR DARIRA died on 03.02.2022 leaving behind her

	Sr.	Name of legal heir.	Relation with the deceased LATE SMT.
	No.		PUSHPA BANSIDHAR DARIRA
	1.	MRS. NEELAM SURESH ROHRA	MARRIED DAUGHTER.
	2.	MRS. POOJA NARESH PANJABI	MARRIED DAUGHTER.
	3.	MRS. SONA RAJESH BHATIA	MARRIED DAUGHTER
	4.	MRS. POONAM V. JOSHI	MARRIED DAUGHTER
and accordingly har above montioned logal hairs are calling the said flat. The other laint owner			

MRS LAKHAMBAI LAXMANDAS DARIRA had also expired.

Any persons, relatives, legal heirs, public in general etc. having any right, title, interest, share claim, benefit upon the said flat by way of inheritance, legacy, bequeath, transfer, mortgage sale, lien, charge, trust, maintenance or otherwise howsoever required to make the same known to the undersigned by Registered Post with acknowledgement due along with documentary proof within 15 days from the date of publication of this notice, otherwise claims if any received thereafter will be considered as waived for all intended purposes and the legal neirs mentioned above will proceed further in the matter for sale, transfer of the said flat to the

Place: Mumbai Date: 06/09/2022

ADVOCATE HIGH COURT Chembur Camp, Mumbai-400 074

 $\odot$ 

## मनुग्राफ इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: सिधवा हाऊस, २रा मजला, एन.ए. सावंत मार्ग, कुलाबा, मुंबई-४००००५. दूर.:०२२-२२८७४८१५/०६२०, फॅक्स:०२२-२२८७०७०२, ई-मेल:sharegrievances@manugraph.com,

## वेबसाईट:www.manugraph.com ५०वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोर्टिगची माहिती आणि पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की**, मनुग्राफ इंडिया लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांर्च २०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, २७ सप्टेंबर २०२२ रोजी दु. **१२.३० वा. भाप्रवे** व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) /अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे कंपनी कायदा, २०१३ च्या सर्व लागू तरतुदी आणि त्या अंतर्गत नियम आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ चे पालन करून, सहवाचिता तहकार मंत्रालयाने जारी केलेल्या सर्व लागू परिपत्रकांसह (एमसीए) आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) एजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसा त्र्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता आयोजित केली जाईल.

आवश्यक परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता एकमेव व एकत्रित वार्षिक अहवाल, मंडळाचा अहवाल, लेखापरिक्षकाचा अहवाल व इतर आवश्यक दस्तावेजांसह (वार्षिक अहवाल) एजीएम सूचना कंपनीने ५ सप्टेंबर, २०२२ रोजी ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी अर्थात मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे नोंद आहेत त्यांना पाठविले आहे. उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या www.manugraph.com, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या https://evoting.nsdl.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड व बीएसई लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे तभासदांना याद्वारे सूचित केले जाते की एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायां व्यवहार केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाद्वारे केले जातील.

व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहण्याकरिता आणि ई-वोटिंगबाबत युजरआयडी व पासवर्ड तपशिलासह माहिती व सूचना एजीएम सूचनेत नमुद आहे.

न्या सदस्यांचे ई-मेल अद्यापी नोंद नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी विद्युत स्वरुपात कंपनीकडून वार्षिक अहवाल, सूचना, परिपत्रके इत्यादीसह सर्व पत्र व्यवहार प्राप्त करण्यासाठी त्यांचा ई-मेल नोंद करावा.

- न. वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास सदस्यांना विनंती आहे की. त्यांनी त्यांचे फोलिओ क्रमांक व पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत, आधारकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत, पारपत्र, वाहन परवाना, निवडणूक मतदान ओळखपत्र इत्यादी सदस्याचे नोंद पत्त्याच्या पृष्ठ्यर्थ दस्तावेजांसह sharegrievances@manugraph.com वर कंपनीकडे लेखी कळवून त्यांचे ई-मेल नोंद/अद्यायावत करावेत.
- डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की. त्यांनी डिपॉझिटरी सहभागीदारकडे त्यांचा ई-मेल नोंद/अद्यायावत करावे. योग्य पडताळणीनंतर कंपनीकडून त्यांच्या नोंद ई-मेलवर लॉगइन परिचयपत्रे पाठविले जातील.

।दस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थित राहण्यास किंवा https:// evoting.nsdl.com वर थेट वेबकास्ट पाहता येईल. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्यांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे देण्यात येणाऱ्या माध्यमातून एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर विद्युत स्वरुपाने त्यांचे मत देण्याकरिता (रिमोट ई-ोटिंग व एजीएम दरम्यान मतदान) सदस्यांना विद्युत मतदान सुविधा कंपनीने दिली आहे. डीमटेरिअलाइज्ड स्वरूपात, वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या सदस्यांद्वारे रिमोट ई-व्होटिंगसह मतदानाची पद्धत आणि ज्या सदस्यांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदविला नाही अशा सदस्यांसाठी एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केले आहे. ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपली मते दिली नाहीत त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहतानाही मतदान करता येईल.

कंपनीने त्यांचे सर्व सदस्यांना खालीलप्रमाणे सुचित केले आहे: एजीएम दरम्यान किंवा विद्युत स्वरुपाने मत देण्यास पात्रता निश्चितीसाठी मंगळवार

- २० सप्टेंबर, २०२२ ही नोंद दिनांक आहे. नोंद दिनांक अर्थात मंगळवार २० सप्टेंबर २०२२ रोजी लाभार्थी मालकांचे नोंद पस्तक व सदस्य नोंद पस्तकात ज्या सदस्यांची नावे नमद आहेत त्यांना एजीएम दरम्यान व ५०व्या एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी. रिमोट ई-वोटिंगची सुविधा उपलब्ध होईल.
- ५०व्या एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे सदस्य झालेल्या व्यक्तींनी किंवा ई-वोटिंगकरिता नोंद दिनांकापुर्वी सदस्य झालेल्या व्यक्तींनी एजीएम सूचनेत नमुद पद्धतीने युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. रिमोट ई-वोटिंग कालावधी शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.००वा. भाप्रवे
- प्रारंभ होईल आणि सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. तद्नंतर मतदानाकरिता एनएसडीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केले सदस्यांनी ठरावावर दिलेले मत त्यास पुढे कोणत्याही स्थितीत बदलता येणार नाही.
- जे सदस्य एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना व्हीसी/ ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु एजीएममध्ये मत देण्याच अधिकार असणार नाही.
- जे सदस्य व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएममध्ये उपस्थित असतील आणि ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने ठरावावर त्यांचे मत दिलेले नाही आणि असे करण्यास रोखले नाही त्यांना एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल. ज्या सदस्यांना ५०व्या एजीएमपुर्वी किंवा दरम्यान कोणतीही तांत्रिक सहाय्यता हवी असल्यास त्यांनी संपर्क एनएसडीएलकडे evoting@nsdl.co.in ई-मेल किंवा संपर्क टोल फ्री क्र.१८००-१०२०-९९० व १८००२२४४३० किंवा संपर्क श्री
- एनएसडीएल नियुक्त यांना ई-मेल आयडी pallavid@nsdl.co.in वर यांच्याशी संपर्क साधावा. कृपया तुमचे सर्व पत्र व्यवहारात तुमचे नाव, डीपी आयडी-क्लायंट आयडी/फोलिओं क्र. व ई-वोटिंग इव्हेन्ट नंबर नोंद करावा किंवा संपर्क कंपनीकडे sharegrievaces@manugraph.com वर करावा. भागधारकांना सेवामार्फत प्रश्नांकरिता rnt.helpdesk@linkintime.co.in ई-मेल आणि/किंवा +९१-२२-४९१८६२७० वर निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी

अमित विशाल, सहाय्यक उपाध्यक्ष, एनएसडीएल नियुक्त यांना ई-मेल आयडी

amitv@nsdl.co.in वर करावा किंवा सुश्री पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापक

अर्थात लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे संपर्क करावा. तदान प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या तपासनीकरिता तपासनीस म्हणून कंपनी सचिव श्री. आशिष के. भट्ट ॲण्ड असोसिएटस् (एसीएस १९६३९ आणि सीपी क्र.७०२३) यांची संचालक मंडळाने नियुक्ती केली आहे. घोषित झालेला मतदानाचा निकाल आणि तपासनीसांचा अहवाल कामकाजाच्या २ दिवसांत कंपनीच्या www.manugraph.com, एनएसडीएलच्या https://www.evoting.nsdl.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजसकडे कळविले जाईल. मतांची संख्या, नोटीसमध्ये

झाल्याचे मानले जाईल. एजीएम सूचनेबाबत दस्तावेज सदर सूचना वितरण तारखेपासून एजीएमच्या तारखेपर्यंत सदस्याद्वारे कोणतेही शुल्क न घेता निरीक्षणासाठी विद्युत स्वरुपात एजीएमच्या सूचनेत उपलब्ध आहेत. अशा दस्तावेंजाचे निरीक्षण करण्याची सदस्यांची इच्छा असल्य त्यांनी sharegrievaces@manugraph.com ई-मेलवर विनंती पाठवावी.

प्रस्तावित केलेले ठराव सभेच्या तारखेला म्हणजेच २७ सप्टेंबर २०२२ रोजी पास

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ व इतर लागू तरतुदी आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४२ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, एजीएमनिमित्त बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२ ते मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवले जाईल

सदस्यांनी कृपया एजीएम सूचनेत नमुद सर्व टीप लक्षपुर्वक वाचावेत आणि विशेषत: एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती, रिमोट ई-वोटिंगने मत देण्याची पद्धत वाचावी

> मंडळाच्या आदेशान्वये मनुग्राफ इंडिया लिमिटेडकरिता सही/-

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०५.०९.२०२२

मिहीर मेहता मुख्य विधी अधिकारी व कंपनी सचिव